

Seat No	
------------	--

B.A.-I Semester-I Examination
Psychology (Major) Paper-I
Introduction to Environmental Psychology: MMPSY01102
Subject Code: 231002

Time: One Hour

Total Marks: 30

Instructions:

- 1. All Questions are Compulsory.**
- 2. Figures to the right indicate full marks**

Q.1. Choose the Correct alternatives from the following.

8

- 1 The physical component of sound is
a) Intensity b) Stress c) Physical d) Mental
- 2 ----- helps in reducing air pollution.
a) Vehicles b) Trees c) Factories d) airplanes
- 3 ----- helps in maintaining good physical health.
a) Imbalanced diet b) Stress c) Physical activity d) quarrel
- 4 -----and quality of life are related.
a) Examination b) Friendship c) Environment d) Vehicles
- 5 What a person tries to do at present in life is called -----.
a) Attempt b) Relationship c) Friends d) Goal
- 6 Who among the following studied the theory of value?
a) Schwartz b) Smith c) Miller d) Rogers
- 7 Values influence a variety of specific attitudes and
a) Relationship b) Friendship c) Behavior d) Hardship
- 8 The first dimension in Schwartz's value structure is -----.
a) Openness to change versus conservatism b) Society vs Individual
c) Job vs Business d) All of the above

Q.2. Write short Notes (Two out of Three) .

10

- 1 Noise
- 2 Schwartz's Value Theory
- 3 Concept of Identity

Q.3 . Answer the following question on broad. (One out of two).

12

- 1 Define the Mechanisms Linking Nature to Health
- 2 Explain routine behaviour change interventions to breaking bad habits and creating good habits.

सूचना: :

1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

Q.1. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

८

- 1 ध्वनीचा भौतिक घटकआहे.
अ) तीव्रता ब) ताण क) शारीरिक ड) मानसिक
- 2 -----मुळे हवेचे प्रदूषण कमी करण्यास मदत होते.
अ)वाहने ब) झाडे क) कारखाने ड) विमाने
- 3 -----मुळे शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
अ) असंतुलित आहार ब) ताण क) शारीरिक हालचाली ड) भांडणे
- 4 -----आणि जीवनाची गुणवत्ता यांचा संबंध असतो.
अ)परीक्षा ब) मैत्री क) पर्यावरण ड) . वाहने
- 5 जीवनात एखादी व्यक्ती जे सध्या करण्यासाठी प्रयत्न करते त्यास -----म्हणतात.
अ)प्रयत्न ब) नाते क) मित्र ड) ध्येय
- 6 खालीलपैकी कोणी मूल्य सिद्धांतावर अभ्यास केला ?
1) श्वार्ट्झ ब) स्मिथ क) मिलर ड) रॉजर्स
- 7 मूल्ये विविध विशिष्ट दृष्टिकोन आणिवर परिणाम करतात
अ) संबंध ब) मैत्री क) वर्तन ड) कष्ट
- 8 श्वार्ट्झ यांच्या मूल्यरचनेतील पहिला आयाम -----हा आहे.
अ) बदलासाठी मोकळेपणा विरुद्ध पुराणमतवाद ब) समाज विरुद्ध व्यक्ती
क) नोकरी विरुद्ध व्यवसाय ड) वरील सर्व

Q.2. टीपा लिहा. (तीन पैकी कोणतेही दोन).

१०

- 1 गोंगाट
- 2 श्वार्ट्झ चा मूल्य सिद्धांत
- 3 ओळखीची संकल्पना

Q.3. सविस्तर उत्तर लिहा. (दोन पैकी एक) .

१२

- 1 निसर्गाला आरोग्याशी जोडणारी यंत्रणा स्पष्ट करा.
- 2 वार्ट सवयी मोडण्यासाठी आणि चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी नियमित वर्तन बदलांचे हस्तक्षेप स्पष्ट करा.

Model Answer Paper

B.A.-I Semester-I Examination
Psychology (Major) Paper-I
Introduction to Environmental Psychology: MMPSY01102
Subject Code: 231002

Time: One Hour

Total Marks: 30

Q.1. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

८

- 1 ध्वनीचा भौतिक घटकआहे.
अ) तीव्रता ब) ताण क) शारीरिक ड) मानसिक
Option 1
- 2 -----मुळे हवेचे प्रदूषण कमी करण्यास मदत होते.
अ)वाहने ब) झाडे क) कारखाने ड) विमाने
Option 2
- 3 -----मुळे शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
अ) असंतुलित आहार ब) ताण क) शारीरिक हालचाली ड) भांडणे
Option 3
- 4 -----आणि जीवनाची गुणवत्ता यांचा संबंध असतो.
अ)परीक्षा ब) मैत्री क) पर्यावरण ड) . वाहने
Option 3
- 5 जीवनात एखादी व्यक्ती जे सध्या करण्यासाठी प्रयत्न करते त्यास -----म्हणतात.
अ)प्रयत्न ब) नाते क) मित्र ड) ध्येय
Option 4
- 6 खालीलपैकी कोणी मूल्य सिद्धांतावर अभ्यास केला ?
1) श्वार्ट्झ ब) स्मिथ क) मिलर ड) रॉजर्स
Option 1
- 7 मूल्ये विविध विशिष्ट दृष्टिकोन आणिवर परिणाम करतात
अ) संबंध ब) मैत्री क) वर्तन ड) कष्ट
Option 3
- 8 श्वार्ट्झ यांच्या मूल्यरचनेतील पहिला आयाम -----हा आहे.
अ) बदलासाठी मोकळेपणा विरुद्ध पुराणमतवाद ब) समाज विरुद्ध व्यक्ती
क) नोकरी विरुद्ध व्यवसाय ड) वरील सर्व

Q.2. टीपा लिहा. (तीन पैकी कोणतेही दोन).

१०

- 1 गोंगाट
Ans:
- 2 श्वार्ट्झ चा मूल्य सिद्धांत
Ans:
- 3 ओळखीची संकल्पना

Ans:

4 ओळखीची संकल्पना

Ans:

Q.3.सविस्तर उत्तर लिहा. (दोन पैकी एक) .

१२

1 निसर्गाला आरोग्याशी जोडणारी यंत्रणा स्पष्ट करा.

Ans:

2 वाईट सवयी मोडण्यासाठी आणि चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी नियमित वर्तन बदलांचे हस्तक्षेप स्पष्ट करा.

Ans:
